

प्रकरण - चौथे

"चिपकूणकरपूर्व निर्बंधाचे स्वरूप "

प्रकरण - चौथे

=====

" चिपळूकरपूर्व निबंधाचे स्वरूप "

=====

महाराष्ट्राच्या सामाजिक विचारांची जडण-घडण इंग्रजांच्या राजवटीतच घडून आली. इ.स.१८१८ साली पेशवाईचा अस्त झाला. आणि राजकीय सत्तेची सर्वकाही सुत्रे इंग्रजांनी आपल्या हाती धेतली. हिंदुस्थानचे स्वातंत्र्य गेले आणि पारतीच्याच्या एक आवकळा सर्वत्र पसरली. त्यामुळे इंग्रजराज्य सत्तेला विरोध करणारी शक्तीच जणू नष्ट झाली. इंग्रजांच्या या राज्यसत्तेत हिंदुस्थानच्या सामाजिक जीवनात अनेक प्रकारची परिवर्तने होते गेली. तसे पाहिले तर महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाला राजकीय स्थित्यातरे ही गोष्ट कांही नवी नव्हती. मुसलमान आणि या सारख्या अनेक परकीय राज्यसत्ता भारतावर आक्रमण करून गेल्या होत्या. आक्रमणाच्या अन्यायाखाली भारतीय समाजजीवन अनेक केळा भरडून निघाले होते. त्यामुळे सामाजिक जीवन अनेककेळा ढकळून निघाले होते. राजकीय क्षेत्रात सर्वत्र संघर्ष चालू होता. इंग्रजांनी बापली सत्ता हिंदुस्थानावर स्थापन केली आणि इंग्रजी शासन व इंग्रजी शिक्षण, त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन यामुळे आम्ही चकीतच झालो. त्याचा सुरवातीचा सुधारणावादी दृष्टिकोन आम्हाला दिलासा देणाराच होता. पण पुढे हाच दिलासा आमच्या समाजव्यवस्थेला, सुसंस्काराना, समजूतींना श्रद्धाला, जीवनपद्धतीला एक अव्हानच वाढू लागले. जुण्या व नव्या दृष्टिकोनाचे, मतांचे परस्परांना छेद बसू लागले. "पाश्चात्य विद्येच्या संस्कारातून एकोणिसाच्या शतकात भारतीय विचार-वंताना स्वातंत्र्य, लोकशाही इ. आधुनिक जीवनमूल्याचा साक्षात्कार घडू शकला."<sup>१</sup> असे गं.बा.सरदार म्हणतात. तर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

यांनीही या इंग्रजी राज्यसत्त्वा व हिंदुस्थानची समाजरचना या बाबतीत अभिप्राय व्यक्त करताना म्हटले आहे - " इंग्रजी राज्याने पाश्चात्य सुधारणाचा पाया तयार केला व सुधारणाची आकांक्षा आणि सांख्यूतिक व सामाजिक पुनर्विद्यानाची तृष्णा येथे निर्माण झाली" <sup>३</sup> खेरे पाहिले तर हे सर्व इंग्रजी वाढःमयाच्या सानिध्यामुळे घडून आले. आमच्या निद्रिस्त आवस्थेत पडलेल्या समाजाला जागृत करण्यासाठी भारतातील अनेक विचारवंत वृत्तपत्रातून स्फुट स्वरूपाचे लेखन करू लागले. यामध्ये प्रामुख्याने लोकहितवादी, बाबा पदमनजी, विष्णु बुवा डॉम्हचारी, का. बा.मराठे या भारतीय विचारवंताबरोबरच ख्रिस्ती मिशनरी मिसेस फरार या सारख्या विचारवंतानी आपले सामाजिक राजकीय, धार्मिक, वाढःमयीन कौटुंबिक स्वरूपाचे विचार वृत्तपत्रातून मांडले. तेच पुढे निवैधम्हणून प्रकाशित करण्यात आले. यामध्ये फार मोठी बाजच्या सारखी वाढःमयीनता होती. असे मुळीच नाही. त्यामध्ये एक प्रकारचा बालबोधपणाच होता. परंतु या सर्व लेखनात सामाजिक सुधारणेचा, सामाजिक तळमळीचा भाग निश्चित-पणे होता.

थोडक्यात इंग्रजीच्या संपर्कने आम्ही भारतीयाच्या दृष्टिकोणात परिवर्तनशीलता आली. या परिवर्तनशीलतेला इंग्रजांच्या अनेक विद्याबरोबर आलेली मुद्रणकला ही बऱ्याच अंशी कारणीभूत होती. या सर्वाबिरोबर ख्रिस्ती मिशन-यांनीही महत्वाचे कार्य केले. नव्या सुधारणावादी दृष्टिकोणाने सारेच पुरुष झपाटले गेले होते. लेखनीला, पुस्तक लिहिण्याला व ते पुस्तकही व्यवहारिक जीवनाला उपयोगी पडेल असे करण्यास इंग्रजी राज्य व त्याची शासन पद्धती ब एक प्रेरणाच होती. असे जरी असले तरी प्रारंभीच्या लेखनातील आशय, त्याच्या अभिव्यक्तिच्या पद्धती किंवा वाढःमयीनता यामध्ये बालबोधपणा विचार मांडणीतील ओब्डधोब्डपणा अधिक प्रमाणात आढळतो.



## (अ) आशय आणि अभिव्यक्ती :

मराठी निबंधवादःमयाचा प्रारंभ हा प्रामुख्याने इ.स.१८१८ मध्ये पेशवाईचा अस्त ज्ञाला आणि हिंदुस्थानवर इंग्रजी राज्यसत्ता स्थापन ज्ञाल्यानंतर ज्ञाला. या काळात अनेक निबंधकार आपले निबंध प्रकाशित करीत होते. सुरवातीच्या काळात निबंध वादःमयात भर घालण्याचे महत्वाचे कार्य ख्रिस्ती मिशन-यानी केले. आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी ख्रिस्ती धर्माचे महत्व पटवून सांगणारी छोटी-छोटी पुस्तके छापून ती भारतीय जनतेला वाटली. मराठी वादःमय निर्मितीचा तो एक पायाच होता. इंग्रजीच्या ज्ञानाने भारावून गेलेल्या आमच्या देशातील विचारवंताना स्वजनांचे अज्ञान पाहून त्याना शहाणे करून सोडण्याची तळमळ वाढू लागली. मराठी निबंधवादःमयाची निर्मिती या ज्ञानप्रसारासाठीच ज्ञाली होती. त्यामुळे या निबंधातील आशय हा समाजाला बोधकरणे, अनेक विषयातील, सामाजातील ज्ञान त्याला करून देणे हाच त्या पाठीमागील महत्वाचा हेतू होता. आजच्या प्रगल्य आवस्थेतील निबंधापेक्षा प्राथमिक स्वरूपातील निबंध हा पूर्णतः वेगळ्या स्वरूपाचा, भिन्न होता. या काळातील निबंधकारांनी आपल्या निबंधातून सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक, धार्मिक, वादःमयीन अशा वेगवेगळ्या विषयावर लेखन, करून ते समाजाच्या कानाकोप-यापर्यंत पोहचविण्याचे कार्य केले. तेच स्फूट स्वरूपाचे लेख पुढे निबंध म्हणूनप्रसिद्ध झाले.

कोठूनही विषयास सुरवात करावी, येईल तो मुददा लिहावा, मुख्य विषयाला अनुसरून विषयाची मांडणी करावी, महत्वाच्या बाबींची पुनरुक्ती करावी, असे एकदंर या निबंधाचे स्वरूप होते. विषय निवडीच्या बाबतीतही फारशी कल्पकता होती असे नाही. कोणत्याही लहानमोठ्या विषयावर भाषातर केले जात होते. सखोल व स्वतंत्र्य चिंतन करून निबंध लिहिले जात नव्हते. लोकहितवादीचे निबंध या गोष्टींला थोडेसे

अपवादात्मक होते. त्याच्या लेखनात सामाजिक चिंतनाचा भाग होता. स्पष्टवक्तेपणा अधिक होता. असे जरी असले तरी त्याच्या लेखनात कांही दोष आहेत. त्याच्या लेखनाला अनुभवाच्या मर्यादा आहेत. धार्मिक व सामाजिक विषयाबरोबरच राजकीय विषयावरही लेखन केले जात होते. या कालखंडातील निबंधाचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. १८३२ ते १८४९ हा पहिला भाग इडे आहे. तर १८५० ते १८७४ हा दुसरा भाग पडतो. इ.स. १८३२ च्या सुरवातीला बाळशास्त्री जांभकरांनी “दर्पण” हे वृत्तपत्र काढले. या वृत्तपत्रातून स्फुट लेखनाला वाव मिळाला.

पिठ्यान पिठ्या शिक्षणापासून वैचित्र असलेल्या अशिक्षित समाजातील माणसांच्या मनाची व विचारांची पुर्नबाधनी व्हावी म्हणून समाजातीलच एखाद्या विषयनिवड करून आशयाची मोऱणी केली जात होती. समाजातील अशिक्षित माणसालाही समजेल, रुचेल, पचेल अशी निबंधाच्या भाषेतील शब्दरचना, वाक्यरचना वापरून निबंधाची बाधनी केली जात होती. निबंधाच्या पहिल्या भागात प्रामुख्याने १८३५ मध्ये मिसेस फरार या ड्रिस्टी मिशनरीने “कुटुंबपूर्वतननीति” हा इंग्रजी भाषेतून मराठीत भाषांतर करून पाहिला निबंध आनला. तोच मराठी निबंध वाढूम्यातील पहिला निबंध म्हणून ओळखला जातो. सामाजिक जीवनातील आशय घेऊन तो समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केला होता. नाशिक येथे या निबंधाचे भाषांतर झाले. हिंदुस्थानातील पहिल्या सुशिक्षित पिठीने उया प्रमाणे निबंध लेखनास सुरवात केली त्या प्रमाणेच “हिंदुवासीयांना विद्येची गोडी लागावी, नंतर ते आपोआप ड्रिस्टी धर्म स्वीकारतील या धर्मपुसाराच्या हेतूने उपयुक्त माहितीचे निबंध लहान लहान पुस्तकरूपाने या मिशनरी लोकांनी मराठी मध्ये प्रसिद्ध केले”.<sup>३</sup> या मिसेसफरारांच्या निबंधाचा आशय कौटुंबिक स्वरूपाचा आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिने एकमेकांशी कसे वागावे, आई वडीलांनी आपल्या मुलाविष्याची आपली कर्तव्ये काय

आहेत, तिचा वापर करीत असताना, ती कर्तव्ये पार पाडत असताना कोणती साखधानगीरी बाळगावी या विषयीचा बोध अत्यंत साध्या, सोप्या आणि बालबोध स्वरूपात मंडला आहे. <sup>३</sup> कुटुंबात समागम सुख पावायासाठी सर्वांनी नम्रतेने, शीततेने, सौशीकपणाने वागावे म्हणून लहानपणापासून हे सदगुण मुलांची ठायी दृढ करण्यासाठी आई बाढ़पानी उपाय करीत असावा. मुलांची वासना बहुतकरून त्यांच्या वडिलांच्या रीतीभातीप्रमाणे ठसती, हया करिता आईबापे जर खाष्ट, रागीट, अभिमानी असली, परस्परात देखील निघ भाषणे असली तर त्यांचे वारे मुलाला कसे बाधणार नाही <sup>१</sup> । बाधेलच <sup>४</sup> मिसेस फरारांनी समाजाला समजेल अशा प्रकारेच या आशयाची अभिव्यक्ती केले आहे. हा आशय अधिकाधिक हिंदू लोकांच्या मनात ठसेल. एवढा प्रयत्न आपल्या अभिव्यक्ती कौशल्याने त्यांनी केला आहे. यातूनच हिंदुधर्माचा प्रसार साधला जात होता.

अब्बल इंग्रजीच्या कालखंडात समाज व्यवस्थेची मुलागामी चिकित्सा करून तिच्यात परिवर्तन घडवून आण्यासाठी लोकहितवादी अविश्वातपणे ज्ञागडले. सामाजिकतेची जाणीव व स्त्रीया विषयी कमालीचा कळकळा हा त्यांच्या एकूणच लेखनातील आशयाचा गाभा होता. प्राचीन कल्पनाच आपल्या देशाच्या विकासाला बाड येतात. त्या कल्पना आपण प्रथम मीडून काढल्या पाहिजेत. हा विचार लोकहितवादीनी आपल्या निबंधा तून मीडला. जो आशय व्यक्त करावयाचा तो सडेतोड भाषेत व्यक्त करणे या त्यांच्या स्पष्टवक्तेपणात सामाजिक चिंतनाचा भाग सर्वात महत्वाचा होता. लोकहितवादींच्या निबंधातील आशयाचा व अभिव्यक्तींचा आनंदी एक महत्वाचा विशेष होता तो म्हणजे दिलेली माहिती एवढी बारिक, विस्तृत व पूर्ण असते की, त्या स्वरूपाची समग्रता इतर कोणत्या निबंधात दिसत नाही.

भारताला पारतंत्र्य येण्याचे कारण म्हणजे आमच्या समाजाला चिटकून बसलेले प्राचीन विचार हे आहे व पूर्व वैभव हे आहे. असे लोक-हितवादींना वाटते. "पांडवांचे केळेस हिंदुलोक मोठे ऐश्वर्यासि आले आणि विद्या वगेरे त्यांनी फार चित्त लावून शोधून काढील्या मोठमोठे विद्वान व बुद्धिदमान म्हणजे व्यास, वाल्मीक हे कवी नारदासारखे गायनशास्त्री, कपिला सारखे शास्त्रज्ञ, अर्जुनासारखे युधदर्कर्ता धर्मसारखे सत्यवक्ते इ. प्रकारचे उत्तम लोक त्याकाळी होउन गेले आणि असे विद्वान विचारशील लोक ज्या देशात असतील, त्या देशात कांही न्यून पडेल हे ही अशक्य आहे."<sup>५</sup> परंतु ही वस्तुस्थिती आहे. पण आमचे लोक या विचाराच्या व ऐश्वर्याच्याच भ्रमात राहिले. आपले स्वातंत्र्य इंग्रजाच्या हवाली केले, आमचा अशिशिक्षितपणा हा ही पारतंत्र्याला कारणीभूत होता. लोकहितवादी म्हणतात, "आज कित्येक शतके तेलाच्या बैलाप्रमाणे आम्ही जुण्या शास्त्राच्या आणि पुराणाच्या द्याण्याभोवती घिरक्या घालीत आहोत."<sup>६</sup> हा विचार स्पष्ट करताना त्याची भाषाशैली कठोर रूप धारण करते. परंतु त्यात सामाजिक सुधारणेची तळमळ मात्र निश्चित स्वरूपात होती. हे विसरून चालणार नाही.

नव्या युगाच्या नव्या जाणीवांनी लेखन करणारे जे साहित्यीक मराठीमध्ये होते. त्यामध्ये बाबा पदमनजी यांचे स्थान निश्चितच वरचे आहे. बाबा पदमनजींचा काळ हा सामाजिक संक्रमणाचा काळ होता. बांडिंग्रजी शिळ्णाला नुकताच प्रारंभ झाला होता. दुस-या बाजूला ख्रिस्ती मिशन-यांनी आपल्या धर्माचा प्रसार जोराने सूरु केला होता. या ख्रिस्ती धर्माचा प्रभाव न कळत बाबा पदमनजीच्या व्यक्तिमत्त्वावर पडत चालला होता. याच केळी स्त्री शिळ्णाविषयी आमच्या कल्पना कांही वेगळ्याच होता. या प्रश्नावरच संवादात्मक पृष्ठदत्तीने बाबा पदमनजी यांनी प्रकाश टाकला व आहे. सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक आशय घेऊनच

बाबा पदमनजी यांनी "स्त्रीविद्याभ्यास" हा निबंध लिहिला. या निबंधात प्रथम स्त्रीशिक्षावरील समाजातील लोकांच्या झेपांचा परामर्श घेतला आहे. स्त्री शिक्षण म्हणजे धर्म बुडविण्याचे लक्षण मानले जात शाहोते. स्त्रीया शिकल्यावर व्यभिचारी होतील, अमर्यादि होतील, व पतीची अवहेलना करतील, लावण्या, कोकशास्त्र यासारखी पुस्तके वाचून त्या चारित्र्यभूष्ट होतील. या सारख्या झेंका, कुर्जका समाजात उपस्थित केल्या जात होत्या. त्या सर्वांची उत्तरे दिली आहेत. बालसंगोपन, संसार दर्शना, आर्थिक स्ववर्लंबन मुलावर संस्कार करणे यासारख्या गोष्टी स्त्री शिक्षणामुळे होतील. असा प्रपांच बाबा पदमनजी यांनी मांडला आहे. व स्त्री शिक्षणास विरोध करणे मुर्खपणाचे आहे. स्त्रीयांचे ज्ञान दूर होण्यासाठी त्यांना शिक्षण दिलेच पाहिजे हा विचार त्यांनी मांडला आहे.

हा निबंध अभिव्यक्तीच्या दृष्टिने अगदीच बालबोध आहे. कांही समीक्षाकांनी म्हटल्याप्रमाणे बालिश स्वरूपाचे वाटावे असे निश्चितच आहे. वास्तविक पाहता निबंध वाढःमयाचा प्रारंभ होता. त्यामुळे त्यात अस्वाभाविक असे कांहीच नाही. परंतु या प्राथमीक स्वरूपाच्या सूट निबंध लेखनातून नव्या बुद्धिदवादाची, नव्या तर्कवादीची आणि भारतीय परंपरेला संपत नस्तेल्या नव्या इहवादीची जी बीज प्रकट झाली तिच्यामुळे आजच्या आघाडीच्या राज्यकर्त्यांनाही ऐकोणिसावे शतक हे एक क्रांती शतक होते असे म्हणावेसे वाटते".<sup>५</sup>

महात्मा फुले आणि लोकहितवादी या दोघीनाही समकालिन असे थोर विचारवंत म्हणजे विष्णुबुवा ब्राम्हचारी यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांना आपल्या सामाजिक विषमते विरुद्ध लिहिले असून सामाजिक व आर्थिक साम्यवादाचा पुरस्कार केला आहे. त्यांनी आपल्या प्रत्येक निबंधातून लोक किळळण विचार सांगितले आहेत. त्याकाळी

कोणालाही न सुचलेल्या विषयासंबंधी कोणालाही न सूचू शकणारे विचार त्यांनी माझ्ले होते. थोडक्यात विष्णुबुवा ब्रम्हचारी यांनी साम्यवादी विचाराचा पुरस्कार आपल्या निबंधातून केला आहे. आदर्श राज्य व्यवस्था कझी असावी याचे कल्पनाचित्र आपल्या निबंधातून विष्णुबुंवांनी माझ्ला आहे.

\* सर्व प्रजा एक कुटुंब आहे व सर्व जमीन हाच एक बाग व त्यातून जे जे निवेल ते ते सवाची एक यापुमाणे राज्यव्यवस्था असली म्हणजे सर्वांना सर्व उपभोग मिळतात.\*<sup>6</sup> हा साम्यवादएकोणीसाव्या शतकाच्या सुरवातीच्या काढात माझे एवढे सोरे नव्हते.

या निबंध वाढःमयाची निर्भिती होत असताना सामाजिक, राजकीय, धार्मिक या विषयाच्यापेक्षा वेगळ्या पृष्ठदत्तीने निबंधाचे लेखन करणारे निबंधकार म्हणून का.बा.मराठे यांच्याकडे पाहिले पाहिजे. त्यांच्या पूर्वी मराठी साहित्यात वाढःमय विषयक निबंधाची फारशी चर्चा ज्ञाली नव्हती. नाटककार व कादंबरीकार यांनी साहित्याची निर्भिती करीत असताना कोणत्या गोष्टी त्या अळक क्लाकृतीत घ्याव्यात व कोणत्या टाळाव्यात याचा उहापोह प्रस्तुत निबंधाचा आशय आहे. हा आशय मराठी वाचकांना अगदी नवखा होता. लेखनाची विवेचन पृष्ठदत्ती व अभिव्यक्तीची पृष्ठदत्ती मात्र इंग्रजी व संस्कृत अशी मिश्रीत आहे. त्यापुमाणेच सामाजिक कादंब-या आणि नाटके यांची उदाहरणे घेवून त्यातील भाषाशेळी, कथानक माझणी यांच्यातील दोषही स्पष्टपणे दाखविले आहेत.

(ब) अभिव्यक्तिचे वेगळेपण :

मराठीमध्ये यापूर्वी कोणी कांहीच लिहिले नाही अशा भावनेने

प्रारभीच्या निबंधकारानी निबंधलेखन केले. या लेखनाची प्रगल्भ झाई जाणीव झ्याप त्याच्यामध्ये आली नव्हती. त्यामुळे मिळेल त्या विषयावर लेखन करणे हेच तात्कालीन निबंधाचे स्वरूप होते. त्या बरोबरच कांही वैचारिक स्वरूपाचेही लेखन ज्ञाले होते. पण त्याचे प्रमाण आजच्यापेक्षा निश्चितपणे कमी होते. सामाजिक जीवनातील प्रश्नाची माझी करणे हेच बहुतांशी निबंधाचे विषय होते. सामाजातील एखाद्याचा प्रश्न घेवून त्यावर आपणास जमेल त्या स्वरूपात विचार प्रकट करणे, त्यासाठी वेगळी भाषाशेली, अलंकारिक व साहित्यीक भाषेचा वापर केला जात नव्हता. तेवढी जानही आली नव्हती. मात्र याला लोकहितवादी कांही प्रमाणात अपवाद आहेत. १९३५ मध्ये मिसेस फरार यांनी लिहिलेला "कुटुंब प्रवर्तननीति" किंवा "मध्यपान निषेधक बोध", "सदाचार" यासारखे कांही निबंध पाहिले तर त्याची पुचिती येते. यामध्ये विशेष वाडःमयीन गुण नव्हते. पण समाजपरिवर्तनाची तकम्ळ होती.

अभिव्यक्तीमध्ये बालबोधपणा येण्यास यापेक्षाही अनेही कांही कारणे होती. मराठी गद्याला श्रेष्ठ झाई वाडःमयीन परंपरा नव्हती. इ.स.१८१८ पूर्वी मराठीत बखर व महानुभवीय गद्य वाडःमय सोडले तर पद्यात्मक स्वरूपाची रचना केली होती. मात्र याच शतकात गद्य वाडःमय लिहिण्यास प्रारंभ इंग्रजीच्या मदतीने ज्ञाला असल्याने त्यामध्ये बालबोधपणा येणे स्वाभाविकच होते. १८३५ मध्ये मिसेस फरार यांनी इंग्रजी भाषेतून भाषीतरीत करून "कुटुंबप्रवर्तननीति" हा निबंध लिहिला. त्याचा आशय व अभिव्यक्ती ही बोधपरच होती. तरीही भाषेत इंग्रजी स्वरूपाचे कळण जानवते. त्यातील मराठी शुद्ध स्वरूपात नाही. त्यामुळे या निबंधात व त्याच्या लेखनात कृतीमता आली आहे.

लोकहितवादीच्या विचारात मात्र भाबडेपणाची भाषा नाही.

आपल्या लेखनातून व अभिव्यक्तीतून रोख ठोकणाचाच पुरस्कार त्यांनी केला आहे. त्याना जे सांगावयाचे आहे ते चिंतनशीलतेतून निर्माण झाले आहे. म्हणूनच त्यांनी प्रसंगी स्वजनाविषयीही टीकेचे उद्गार काढले आहेत व इंग्रजीच्या सुधारणावादी दृष्टिचापुरस्कार केला आहे. त्याचे राजकीय आणि आर्थिक विचार हा त्यांच्या साहित्याचा एक महत्वपूर्ण विचार आहे. हिंदूस्थानातील लोकांच्या किलासी जीवनामुळे व समाजातील अशिक्षितपणामुळे आज आपणाला पारतंत्र्य निर्माण झाले. असे लोकहितवादींना वाटते. हे प्राचीन काळापासून चालत आलेले विचार बदलले पाहिजेत असा कळका त्यांच्या लेखनातून अभिव्यक्त झाला आहे. "आमच्या लोकांची रीत अगदी बदलल्या शिवाय या देशाचे हित होणार नाही व या लोकांस स्वतः राज्य चालविण्याचे सामर्थ्य आल्याखेरीज इंग्रजलोक या देशातून गेले तरी उपयोग होणार नाही. पुनः गर्दी होईल व बेबंदी, अंदाधुदी, भालेराई, होळकरी गर्दी व पैंढारी अशा गोष्टी पुनरपि होतील आणि कोणास जीव, घरदारही निर्मय राहणार नाही".<sup>९</sup> असे स्पष्ट विचार ते आपल्या लेखनातून अभिव्यक्त करतात. आपल्या देशात एकचित्तपणा नाही किंवा आपल्या लोकांना आपल्यावर कोण राज्य करते आहे याचीही जाणीव नसते. जो राज्य करतो त्यालाच विष्णुवा आवतार मानले जाते. अशी आमच्या समाजाची अवस्था होती. त्यामुळेच हिंदूच्या लोकांना या स्वरूपाचे पारतंत्र्याचे जीवन आले आहे. हे सर्व सामाजिक दोष लोकहितवादींनी आपल्या लेखनातून अभिव्यक्त केले आहेत.

जो विषय आपणास समाजाला सांगावयाचा आहे तो त्यांच्याच भाषेत व्यक्त करून प्रस्तुत निर्बंधातील आशय वाचकांना अधिकाधिक समाजावून सांगण्याचा प्रयत्न बाबा पदमनजी यांनी केला. "स्त्रीविद्यायास निर्बंध" यामध्ये इतर निर्बंधकारांच्यापेक्षा एक वेगळा प्रयोग त्यांनी घडवून आणला. निर्बंधाला संवादाची जोड देऊन संवादात्मक निर्बंध लिहिला.

स्त्री शिक्षणाचा पुरस्कार एक नवतरुण आणि स्त्रीशिक्षणाविषयी घृणा बाळगणारा, या विचारांचा तिरस्कार करणारा एक वृद्ध यांच्यातील संवादातून प्रस्तुत निबंधाचा आशय अभिव्यक्त केला आहे. स्त्रीच्या शिक्षणामुळे पुरुषांची सहचरी, कुटुंबाचे पोषण करणारी, सुखदुःखाची वाटेकरीन, नव-यावर प्राणापत्तिकडे प्रेम करणारी, भिडस्त मर्यादाशील होईल, यामुळे पतिपत्नींचा संसार सुखात चालेल असे बाबा पदमनजी यांना वाटते. यातून त्यांचे भारतीय कुटुंबाचे सुमनिरिक्षण, त्यांचा अभ्यास, व्यासंग व अभिव्यक्तीचे कोशल्य इत्यादी गुण स्पष्टपणे जाणवितात.

या निबंधाचा आशय अभिव्यक्त करताना त्याचे दौन भाग पाठलेले आहेत. पहिल्या भागात स्त्रीयांना विद्या शिकवील्या विरुद्ध हिंदू लोक सर्वसाधारणपणे ज्या शक्ति कुशका व्यक्त करतात त्याचे समाधान करण्यात आले आहे. तर दुस-या भागात स्त्रीयांना शिक्षण दिल्याने होणा-या लाभासंबंधी विस्ताराने चर्चा करण्यात आली आहे.

“सुखदायी राज्यपुकरणी निबंध” हा विष्णुबुवा ब्रह्महचारी यांचा निबंध विशेष उल्लेखनीय आहे. एकोणिसाव्याशतकाच्या सुरवातीलाच त्यांनी साम्यवादी विचारांचा पुरस्कार केला आहे. त्यामुळे आशय आणि अभिव्यक्तीच्या शैलीतून त्याच्या वैचारिकतेवा पल्ला दिसून येतो. प्रस्तुत निबंधात ते आदर्श समाजाचे चित्र रेखाटतात. अभिव्यक्तीमध्ये व्यापकता व सर्व समावेशक सामाजिक संकल्पना दिसते. समाजातील कुटुंब व्यवस्थेच्या स्वरूपात सुमनिरिक्षण करून ती पूर्णतया बदलली पाहिजे व सृष्टी एक कुटुंब अशी व्यापक कल्पना अस्तित्वात आली. तर सर्वत्र एक-सुन्नता निर्माण होईल. हा विचार त्यांनी मीड्ला आहे. याच विचाराचा पुरस्कार त्यांनी या निबंधातून केला आहे. थोडक्यात -

• दुरितांचे तिभिर जावो । विश्व स्वर्धमं सूर्यं पाहो ।  
जो जे वांचिल तो ते लाहो । प्राणीजात ॥ ” या ज्ञानेश्वरीतील  
पसायदानाचाच प्रत्येय विष्णुबुवांच्या निबंधातून व्यवत होतो.

वरील चारही निबंधापेक्षा अभिव्यक्तीच्या बाबतीत केंगे  
स्वरूप असलेला का.बा.मराठे यांचा निबंध म्हणजे ” नावल आणि नाटक  
हयाज विषयी निबंध ” हा होय. मराठे यांच्या अभिव्यक्तित एक  
समीक्षणात्मक भूमिका दिसून येते. अबकल इंग्रजी वाडःमयाच्या कालखंडात  
वाडःमयविषयक निबंधाची चर्चा कोणी केली नव्हती व त्या स्वरूपाचे  
निबंध लेखनही केले नव्हते. का.बा.मराठे यांनी आपल्या चिंतनशीलतेतून  
या निबंधाची अभिव्यक्ती केली आहे. ते म्हणतात, ”पुस्तुत नावले  
लिहिणारे व नाटके लिहिणारे फार ज्ञाले आहेत, हव्या तशा कल्पना  
पुस्तकातून घालतात, व हवा तितका सत्याचा अपलाप करितात, असे  
होउ नये म्हणून कोणी तरी चांगल्या विद्वानाने नावल व नाटक यांच्या  
स्वरूपाविषयी निबंध लिहावा व तो छापून प्रसिद्ध करावा. रा.बा.  
विष्णुपंतीनी हा अभिधाय दोन तीन चांगल्या विद्वानास कळविला परंतु  
कोणाच्याही हातून ही गोष्ट ज्ञाली नाही. म्हणून पुढील अल्पविद्वाना-  
चा निबंध छापण्यात आला. त्यात न्यूनता पुष्कळ असतील, परंतु कांही  
माहिती इंग्रजी निबंधातून व संस्कृत ग्रंथातून घेतली आहे, ती यापुढे  
नावल करणा-यास अथवा नाटक लिहिणा-यास उपयोगी पडेल अशी निबंध  
कर्त्यास अशा वाटते.”<sup>१०</sup> एका अर्थाने लेखकांना व नाटककारांना मराठे  
यांनी या निबंधातून बोधव केला आहे.

#### (क) वाडःमयीन वैशिष्ट्ये :

निबंध हा वाडःमयप्रकार मुळचा आपला नाही. इंग्रजांचे राज्य  
आपल्यावर सूरु ज्ञाले आणि आपल्या हिंदुस्थानलोकांना इंग्रजी वाडःमयाची

गोडी निर्माण झाली. इंग्रजीच्या अगद्य ज्ञानाने आम्ही भारावून गेलो. परंतु पुढे अनेक प्रकारचे सधर्ष खंभय लोकात निर्माण होऊ लागले. त्यामुळे इंग्रजी विद्या शिकून शहाणे झालेल्या लोकांनी समाजातील कोणताही विषय घेवून त्यावर लेख लिहिण्यास सुरवात केली. आपला विचार समाजासमोर मांडणे या प्रुक्कियेतूनच निबंध हा वाढःमयप्रकार उदयास आला. निबंध लेखनाचा हा प्रारंभीचाच काळ असल्याने यामध्ये फारमोठी वाढःमयीनता होती. असे मुळीच नाही. कोठूनही विषयाला सुरवात करावी, येईल तो मुददा लिहिवा, मुळ्य विषयाला अनुसरून विषयाची मांडणी करावी. महत्वाच्या बाबींची पुनरुक्ती करावी. असेच त्याचे स्वरूप होते. सखोल व स्वतंत्र चिंतन करून निबंध लिहिले जात नव्हते. लोकहितवादीचे निबंध मात्र याला अपवाद होते. परंतु त्यानाही अनुभवाच्या मर्यादा होत्याच वाढःमयाची जाण आमच्याकडील लोकांना नव्हती. ती इंग्रजी वाढःमयाच्या मदतीने नुकतीच येऊ लागली होती. असे म्हणता येईल. त्या निबंधकाराचे मौलिक विचार, आक्रमकवृत्ती, शेळीच कसब ही सारी वैशिष्ट्ये स्वतंत्र्य रितीने आपल्या निबंधात मांडण्यास आमच्या लेखकांना उपयोगी पडली.

अब्बल इंग्रजी कालखंडा पूर्वीच्या वाढःमयातून अलंकारिकता, पांडित्यपुचुरता, रूपकाळात्मकता, सासारखी कांही वैशिष्ट्ये दिसत होती. परंतु ते वाढःमय बखर व महानुभावी साहित्याचा कांही अपवाद वगळता पद्धात्मकच होते. पेशवाईच्या अस्तानंतर गद्यात्मक वाढःमय मराठीत येऊ लागले होते. याच काळात "दर्पण" सारखे वृत्तपत्र बाबूशास्त्री जंभेकरानी सुरु केले. यातून सामाजिक, राजकीय, धार्मिक व वाढःमयीन विषयावर स्फुट स्वरूपात लेखन केले जाऊ लागले. निबंध वाढःमयात १८३५ मध्ये मिसेस फरार या ख्रिस्ती मिशनरीने इंग्रजी निबंधावरून "कुटुंबपूर्वतननीति"

हा निबंध मराठीत भाषातरीत केला. निबंधाची वाक्य रचना व भाषा मराठी स्वरूपाची नव्हती. त्यामुळे त्या वाक्यरचनेत एक प्रकारची कृत्रीमता निर्माण झाली होती. तरीही भाषेतील साधेपणा, अनश्लेषित भाषाशेली, छोटी वाक्यरचना, व भाषेचा ओघवतीपणा यासारखी कांही वाढःमयीन वैशिष्ट्ये भिसेस फरार याच्या निबंधातून व्यक्त होतात.

लोकहितवादीच्या लेखनाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे उत्कृष्ट भावनात्मकता हेच आहे. कोणताही कठीण व गंभीर विषय असला तरी मांडणीतील साधेपणामुळे लोकांच्या मनापर्यंत तोविचार पोहचविण्याचे सामर्थ्य त्याच्या वाढःमयात व लेखनीत आहे. एखादा आशय अभिव्यक्त करीत असताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारची भिभाड न राखता लेखन करणे हे एक वाढःमयीन वैशिष्ट्य त्याच्या लेखनात होते. हिंदू लोकांच्या अज्ञानामुळे व पूर्वबैभवाच्या भ्रमामुळेच भारतीयाना पारतंत्र्याच्या सायेत पडावे लागले. याची कारणमीमांसा स्पष्ट करताना त्यामध्ये स्पष्टवक्तेपणाची, सामाजिक चिंतनाची, व उपदेशाची तळमळ इत्यादी वाढःमयीन गुण त्याच्या लेखनात दिसून येतात.

बाबा पदमनजी यांनी कौटुंबिक, सामाजिक, विषयावर निबंध लेखन केले आहे. लोकहितवादी प्रमाणेच उत्कृष्ट भावनात्मकता वैचारिक तपशील या वाढःमयीन गुणाचे दर्शन त्याच्या आशयात घडते. भाषेची पदरचनेची शेली, अन्वयाची एकता, विचारातील गांभीर्य व शब्दालंकार याची कलात्मक जाणीव यासारखे वाढ़मयीन गुण बाबीच्या लेखनात जाणवतात.

विष्णुबुद्धीच्या लेखनाचा मुख्य भाग सामाजिक जीवनाचे चित्रण करणे हाच होते. तो आशय व्यक्त करताना त्या भाषेत कधीही अलंकारिकता, पांडित्य वक्षणाची भाषाशेली, किंवा प्रतिकात्मकतेचा वापर त्यांनी केला

नाही. साधी सरळ भाषाशैली, निवेदनाचा ओघवतीपणा व सामाजिक बांधिलकीची जाणीव ही वाढःमयीन वैशिष्ट्ये त्याच्या सुखदायी राज्य प्रकरणी निबंध यामध्ये आढळतात. बाबा पद्मनजी याचे वाचन मुख्यतः प्राचीन मराठी धर्मग्रंथाचे असले तरी त्या प्रस्तुत निबंधावर कधीही परिणाम झाला नाही.

का.बा.मराठे यांनी या सर्वांच्या पेक्षा एक वेगळाच प्रयोग केला. यापूर्वी कधीही न लिहिलेल्या वाढःमयीन विषयावर आपले विचार प्रकट केले. नावल आणि नाटक याच्या लेखनाची नवी वाट त्यांनी दाखविली. आमच्या वाचकांना काहीसा अपरिचित वाटावा असेच त्याचे स्वरूप होते. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची समीक्षात्मक व विवेकन पद्दतीही व इंग्रजी व संस्कृत अशी संभीश स्वरूपाची होती. प्रस्तुत निबंधातील नाटक व नावल याच्या कांही कसोट्या संस्कृत, इंग्रजी वाढःमयातून घेतल्या आहेत. त्यामुळे इंग्रजी-संस्कृत शब्दालंकार त्यामध्ये येणे स्वाभाविकच होते. एक टीकात्मक भूमिका त्यांनी आपल्या निबंधासाठी निवडली आहे. आजपर्यंत लिहिलेल्या काढऱ्या व नाटके याच्यातील दोष स्पष्टपणे त्यांनी सांगितले आहेत. व ते सुधारण्यास, काढऱ्यारी व नाटक कसे असावे याचाही उहापोह केला आहे. हे करीत असताना भाषा थोडीशी प्राचीन संस्कृत व इंग्रजीकडे शुकताना दिसते.

#### (ड) सामाजिक वैशिष्ट्ये :

कोणताही लेखक आणि समाजजीवन याचा घनिष्ठ संबंध असतो. ज्या समाजात तो लेखक वाढतो त्या समाजाचे चित्र त्याच्या लेखनातून अपरिहारी पणे उमटत असते. एकोणिसाच्या शैतकातील सुरवातीच्या काळातील निबंध वाढःमय लेखक व सामाजिक जीवन याचाही संबंध

अपरिहार्य आहे. त्या काढातील लोकांच्या अंतःकरणातील विचार व भावना त्या त्या व्यक्तिच्या लेखनातून सहजपणे उमटल्या आहेत. इंग्रजी वादःमयातही "Literature is an expression of Personality"<sup>11</sup> असा सिद्धांत मोडला आहे.

सामाजिक सुधारणा हा तात्कालीन नियसकालिकांचा व निबंध वादःमयाचा हेतू होता. ख्रिस्ती धर्माचा प्रचार करताना मिशनरीनी हिंदू धर्माच्या वैगुण्यावर जे बोट ठेवले होते त्याकडे आपल्याकडील सुधारकांनी दुर्लक्ष केले नाही. उलट त्यामुळे अंतर्मुख होउन ख्रिस्ती मिशनरींनी केलेल्या टीकेवर उत्तर देताना स्वतःचा धर्म, समाज यांच्या सुधारणेचा हिरीरीने पुरस्कार केला. तर पुण्यामध्ये कृष्णशास्त्री चिपकूणकर, लोकहितवादी इत्यादीच्या साहयाने निघालेल्या "ज्ञानप्रकाश" या वृत्तपत्राचे प्रयोजन व नवशिद्दितांनी पुरस्कारलेला सुधारणावादी दृष्टिकोन महत्वाचा आहे. विष्णुशास्त्री पंडितांनी स्त्रीयावर होणा-या अन्यायावर, जुलमावर आपल्या लेखनातून प्रखर हल्ला चढविला. तो "ज्ञानप्रकाश" या वृत्तपत्रातूनच ख्रिस्ती मिशन-योनी हिंदूधर्मवर हल्ला चढविला. तेव्हा नवीन दृष्टिकोणातून धर्माचा विचार करावयास महाराष्ट्रात अनेक धर्म-पंत उदयाला आले व हा विचार समाजापर्यंत पोहचविणेचे सर्वांत महत्वाचे कार्य निबंध वादःमयाने केले. १८३५ ते १८६५ पर्यंत निबंधाचे स्वरूप उपदेशपर व ज्ञानप्रसारात्मकच होते. त्यातून तात्कालीन समाजाचेच चित्र स्पष्ट झाले आहे.

कुटुंब हा समाजाचा एक भाग आहे. "कुटुंबपूर्वतननीति" या निबंधातही एकाच कुटुंबातील व्यक्तिनी वडीलांचाशब्द का पाढावा, स्त्री पुरुष याचे श्व परस्पर विषयक संबंध कसे असावेत इ. गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. सामाजिकतेवी जाणीव या निबंधातून प्रकट झाली.आहे. या

कुटुंबाचे चित्र रेखाटताना त्या म्हणतात, “ संसारात जो आनंद कुटुंबाच्या ऐक्यमत्याने उत्पन्न होतो, तो इतर कशानेही होत नाही. ज्या कुटुंबात भाऊबहिणी एकमेकांचे हित पाहतात, आपल्या मातापितरांचा मान राखितात, तेच कुटुंब सुखी होय. जरी ते दरिद्रावस्थेत असले किंवा हाल कठीण असले तरी परिवाराच्या संतोषामुळे बाहेरच्या कष्टापासून शांति पावते आणि ज्यामध्ये भाऊबदाची स्पष्टी व वडिलांचा अनादर, परस्परात छेष, क्लह, कुत्सित भाषण इत्यादिक नेहमी चालतात त्या कुटुंबास पुष्कळ लाभ जरी ज्ञाला तरी ते सुखी असे म्हणावयाचे नाही.”<sup>१३</sup> यातून त्याचे समाजातील कुटुंबव्यवस्थेचे सुळम निरिक्षण, समाजव्यवस्थेचे चित्र स्पष्टपणे वाचकासमोर उभे करण्याची हातोटी इ. गुण वाखाणण्यासारखे आहेत.

लोकहितवादीच्या समाज विषयीच्या चिंतनाला पांडित्याचा आधार घेण्ह होता. या पेक्षाही त्यांचे विचार अनुभवाच्या पायावरच उभे आहेत. लोकहितवादीचे सर्वच साहित्य समाज बांधनीच्या विचारातून लिहिले गेल्यामुळे तो विचार त्याच्या लेखनाचा पाया होता. हिंदु समाजाच्या अद्यःपतनाची चिकित्सा करताना समाजाच्या नेहक्या सडलेल्या भागावर ते बोट ठेवतात. त्या काळच्या समाजात जाती, पोटजाती निर्माण होऊन समाजात अनेक प्रकारचे तट निर्माण झाले होते. माणूस माणसाला माणूस म्हणून ओळखेनासा ज्ञाला होता. समाजात एकतत्व कधीच आले नव्हते. आपण एक आहोत या भावनेचा जणू लोपच ज्ञाला होता. आत्मकेंद्रित दृष्टिने आपल्याच हितसंबंधाचे रक्षण व्यक्ती करू लागली होती. व्हा त्यामुळे हिंदु समाजाचे तुकडे पडले. ही सामाजिक स्थिती लोकहितवादींना व्यथित करीत होती. या विघटनास समाजातील तीन घटक कारणीभूत आहेत असे लोकहितवादींना वाटते म्हणून ते

सीगतात - " या देशाचे उर्जित होण्यास ज्या आडवणी आहेत त्यातील लोकांच्या हातून निघण्याजोग्या ज्या आहेत त्यातील मुळ्य पहिल्या तीन दिसतात. एक जात, दोन स्त्रीयोची स्थिती, आणि लहानपणी नग्न" <sup>१३</sup> या प्रमाणेच सामाजिक सुधारणा व स्त्रीविषयक प्रश्न हा ही त्याच्या अत्यंत निकटचा प्रश्न होता. समाजाला कधी कठोर शब्दात तर कधी मातेच्याममतेने कोमल शब्दात उपदेश अशा दोन्ही स्वरूपात त्यांनी आशय आणि अभिव्यक्ती केली आहे. थोडव्यात सामाजिक सुधारणा, समाजाला उपदेश, समाजाच्या जुन्या कल्पनावर प्रहार, या दृष्ट कल्पना मोडून काढण्याचा प्रयत्न, विषमतापूर्वी वर्ण व्यवस्थेला विरोध, स्त्रीयोच्या विषयीचा सुधारणावादी दृष्टिकोन, बालविवाह पद्दतीवर हल्ले ही त्याच्या लेखनाची सामाजिक वैशिष्ट्ये आहेत.

हिंदुस्थानच्या पराधिनतेची कारणे स्पस्ट करताना आमच्या देशातील अज्ञान, दारिद्र्य, व पूर्ववैभवाची इ ज्ञापड यामुकेच आम्हास दारिद्र्य निर्माण ज्ञाले. त्याचे वर्णन करताना ते म्हणतात - "मर्यादित लोकसंख्येमुळे प्राचीनकाळी भारत देश आर्थिकदृष्ट्या सुखी होता. पुढे लोकसंख्या वाढली. तीत परकीयांच्या आगमनाने भर पडली. उपभोक्ते वाढले, पण त्या प्रमाणात उत्पादनाची साधने वाढली नाहीत. अनु-त्पादक घटकामध्ये सरंजामदार व त्यांचा खाजगी नोकरवर्ग, इंग्रजी अधिकारी व त्यांचा परिवार, भिक्षुक, भिकारी, आणि स्त्रीया यांचा समावेश होतो. अज्ञान, आळस आणि इंग्रजांचा व्यापार यामुळे दिवसें-दिवस दरिद्री होत आहेत." <sup>१४</sup>

लोककल्यानासाठी विविध विषयावर वेगवेगळ्या प्रकारचे लेखन बाबा पदमनजी यांनी केले. आपल्या देशबांधवातील दोष त्याना दिसतात. त्यातील दुर्गुणामुळे ते व्यथित होतात. यातूनच त्यांची

सामाजिक बोधिलकीची जाणीव व सुधारणावादी दृष्टिकोन दिसतो. समाजात परंपरेने स्त्री शिक्षणाला विरोध केला गेला. पण स्त्रीयांना शिक्षण मिळाले पाहिजे. हा विचार प्रथम त्यांनी "स्त्रीविद्यायास निबंध" यातून माडला. स्त्री शिक्षण म्हणजे धर्म बुडाळ्याचे लक्षण, शिक्षणामुळे स्त्रीया व्यभिचारी होतील, लावण्या, कोकशास्त्रा सारखी पुस्तके वाचून त्या चारित्र्य भ्रष्ट होतील अशा प्रकारच्या शंका समाजात निर्माण केल्या जात होत्या. असे असताना स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार करून त्यांनी स्त्रीशिक्षणाचे महत्व लोकांना पटवून दिले. हा विचार माडलाना हऱ्युज लोक मुसलमान लोक, त्याचे आचार विचार व कला यांची माहिती दिली आणि ज्ञान व मनोरंजन असा दुहेरी हेतू त्यांनी साध्य केला. त्याच्या लेखनातून सामाजिक तळमळ, सामाजिक सुधारणेचा हेतू, सामाजिक बोधीलकी, स्त्रीया विषयी कळवळा या सारखे विशेष आले आहेत.

विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी तर साम्यवादाचा पुरस्कार केला आहे. <sup>एक</sup> सृष्टी हेच कुटुंब, त्यातील प्रत्येक व्यक्ती त्या कुटुंबाची सभासद आहे. ही सामाजिक व्यापकत्वाची भूमिका आपल्या निबंधातून माडली आहे. यातून त्यांची सामाजिक बोधिलकीची जाणीव स्पष्ट होते. कार्लमार्क्स यांचा साम्यवादाची तत्वे सांगणारा - "Dais Capital" हा ग्रंथ किंवा सेक्सपिअरची "All The wold is Stage" या कवितेची आठवण करून देणारा विष्णुबुवांचा "सुखदायी राज्यप्रकरणी निबंध" हा आहे.

आजच्या सारखी सुरस ओघवती व मराठी मनाला भूरळ पाढ्यारी भाषाशैली या कालखंडात प्रचलित नव्हती. केवळ आपला आशय समाजाला अधिक चांगल्याप्रकारे कसा समजेल यासाठी साधी, सोपी व अगदी सामान्य स्वरूपातील भाषाशैलीचा वापर या कालखंडात सर्वच निबंधकारांनी केला आहोता.

## (इ) रचनेचे वेगळेपण :

निबंध वाढःमय निर्भितीचा हा प्रारंभीचा काळ होता. प्रारंभी इंग्रजीतील निबंध भाषातरीत केले होते. मात्र हळूहळू समाजातील, राजकीय क्षेत्रातील, धार्मिक क्षेत्रातील कोणताही विजय घेऊन कोळूनही विषयाला सुरवात करावी, येईल तो मुददा लिहावा, मुळ्य विषयाला अनुसरून विषयाची मांडणी करावी. महत्वाच्या बाबींचा पुनहा-पून्हा उल्लेख करावा असे लिखान केले जाऊ लागले होते. त्यामध्ये फारमोठी वाढःमयीनता नव्हती. अथवा विजयनिवडीचीही कल्पकता नव्हती.

प्राचीन मराठी वाढःमयाकडे थोडीशी दृष्टी कळवून आपण पाहिले तर असे दिसते की, बखर सारख्या एखाद्या वाढःमयपुकाराचा अपवाद सोडला तर सर्व वाढःमय आ पद्धात्मक स्वरूपात लिहिले गेले होते. इ.स. १८१८ साली पेशवाईचा अस्त झाला आणि वाढःमयाच्या एका वेगळ्यापर्वाला सुरवात झाली. इंग्रजीच्या मदतीने गद्य स्वरूपाचे साहित्य मराठीमध्ये अवतरू लागले. ख्रिस्ती मिशनरी लोकांनी आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी ख्रिस्ती धर्माचे महत्व पटवून सोगणारी छोटी-छोटी गोष्टींची पुस्तके काढली व ती आमच्या भारतवासीयांना वाटली. अर्थात या पाठीमागचा हेतू हा हिंदूस्थानातील लोकांना वाचनाची आवड निर्माण होईल व ते आपोआप ख्रिस्ती धर्म स्वीकारतील हाच होता. या इंग्रजी व ख्रिस्ती साहित्याच्या मदतीने स्वदेशातील इंग्रजी शिकून शहाणे झालेले लोकही वेगवेगळ्या विषयावर गद्य लेखन करू लागले. यामध्ये एक प्रकारचा बालबोधपणा, ओबलधोब्ड रचना, महत्वाच्या मुद्यावर भर देऊन आपला आशय अधिक चांगल्या स्वरूपात समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न झाला. १८३५ मध्ये ख्रिस्ती मिशन-यांनी नाशिक येथे

"कुटुंबपूर्वतननीति" हा इंग्रजी भाषेतून मराठीत भाषातरीत केलेला निबंध आणला. यामध्ये शुद्ध मराठी भाषेशेली नव्हती. त्यातील रचना कांही प्रमाणात इंग्रजी स्वरूपाचीच होती. बाब पदमनजी यांनी या गद्य प्रकारातही काही प्रमाणात बदल करून संवादाचा वापर केला व "स्त्री विधाभ्यास" हा निबंध संवादात्मक स्वरूपात लिहिला. या बरोबरच निबंधाचे दोन भाग पाडले. पहिल्या भागात स्त्रीयांना विधा शिक्षण्याविरुद्ध हिंदुलोक साधारणतः ज्या शंका उपस्थित करतात त्याचे समाधान करण्यात आले आहे. तर दुस-या भागात शिक्षणापासून स्त्रीयांना होणा-या लाभाची चर्चा केली आहे. अनेक निबंधकारांच्या विशेषाप्रमाणेच सामाजिकता हा विशेष त्यात आहे. लेखकांनाचा, सामाजिक तळमळीचा व साम्यवादाचा गुण दिसतो. विष्णुबुवांनी आपल्या सुखदायी राज्य प्रकरणी निबंधातून आदर्श कुटुंबाची आकरा तत्वे घालून दिली.

का.बा.मराठे यांनी मात्र वाढःमयीन चर्चेचा पुरस्कार केला. वाढःमय निर्भितीच्या क्षेत्रात काम करणा-या लेखकांना उपदेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सामाजिक जाणीव त्यातून येत नाही. एक महत्वाचे वाढःमयीन कार्य मात्र त्यांनी निश्चितपणे केले ते म्हणजे तुकारामाचे अभंग इंग्रजी भाषेत भाषातरीत केले. हे गद्यात केलेले भाषातर पुढे "Poem's of Tukaram" या नावाने प्रसिद्ध झाले.

#### (ई) भाषिक वैशिष्ट्ये :

इ.स.१८१८ साली पेशवाईचा अस्त झाला आणि हिंदूस्थानवर इंग्रजांचे राज्य स्थापन झाले. याच काळात इंग्रजी वाढःमयातील अगाध ज्ञान पाहून इंग्रजी भाषा शिक्कलेले आमचे विचारवंत थक्क झाले व वेगवेगळ्या विषयावर स्फूट स्वरूपात लेखन करू लागले. सुरवातीच्या काळात इंग्रजीतून

कांही निबंध भाषातरीत करण्यात आले होते. त्यामुळे या निबंधाच्या भाषाशेलीत शुद्ध मराठी भाषेवा अभावच होता. मिसेर फरार यांचा "कुटुंबप्रवर्तननीति" हा इंग्रजीतून मराठीत भाषातरीत केलेला निबंध होता. त्यामुळे त्यातील मराठी शुद्ध स्वरूपात नव्हती. भाषाही इंग्रजी कळणाची व इंग्रजी शब्दाचा वापर कांही ठिकाणी दिसून येतो. त्यामुळे त्यामध्ये कृतीमता झाली आहे.

दुस-या बाजूला पेशवाईचा अस्त झाला असता तरी त्या काळातील प्राकृत भाषेचे सावट अद्याप आमच्यावर होते. भाषेतील पांडिती कळण, आमच्या निबंधकारांच्यामध्ये आले ते त्यामुळे होय. त्या भाषेतील सुंदर शब्दालंकार व अर्थालिंकार आमच्याकडील निबंधकारांच्यामध्येही आले. बाबा पदमनजी यांच्या भाषेतून प्राकृत स्वरूपाचे नेखन आढळते. तर विष्णु बुवांच्या लेखनातील भाषिक वैशिष्ट्यामध्ये वेदांनन्तातील भाषेची छाप होती. महाराष्ट्रातील संतानी ज्या मानवतावादाचा पुरस्कार केला. त्याचाच उद्घोष विष्णुबुवानी आपल्या "भावार्तभिंधू" मध्ये केला. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंतानी ज्या पुरोगामी विचाराचा पुरस्कार केला होता तिच प्रगतीची मुल्ये त्यानी आपल्या लेखनातून व्यक्त केली. बाबा पदमनजी यांनी आपल्या लेखनात सुसंस्कृत शब्द, म्हणी, वाक्यप्रवार यांचा वापर करून आशय सजविला सुवकता, सुळमनिरिक्षण, समाजाला समजेल, रुचेल पचेल, अशा स्वरूपाची भाषाशेली त्यांच्या लेखनातून दिसून येते. का.बा. मराठे यांच्या लेखनात मात्र संस्कृत व इंग्रजी भाषेवा प्रभाव होता. त्यामुळे त्यांची भाषाशेली समीक्षेबरोबर कांहीशी इंग्रजी कळणाकडे व संस्कृतकडे प्रवास करते. का.बा.मराठे यांनी इतर निबंधकारापेक्षा सर्वस्वी वेगळ्या स्वरूपाची रचना केली. त्यामध्ये समीक्षात्मक भूमिका घेतली. त्यामुळे त्यांच्या लेखनातील भाषेला एक चौकट निर्माण झाली आहे. तात्कालीन

वाढः मयातील आशयाचे चिंतन करून त्यातील दोष दाखविण्याचा प्रयत्न त्यानी केला व असलेले दोष टाळण्याचे उपायही सांगितले आहेत. प्रथम नावल म्हणजे काय १ ते सध्य स्थितीत कसे आहे, त्यात कोणते दोष आहेत, आणि नावलाच्या योग्य कसोट्या कोणत्या या प्रकारची त्यांच्या लेखनाची रचना आहे. तर पुढे नाटक म्हणजे काय १ नाटकातील रस निर्भितीचे सामर्थ्य, नाटकाच्या कसोट्या, इ. मुददे स्पष्ट केले आहेत. त्यातून त्याची सुरुम वाढः मयीन दृष्टी, नाटककार व कांदंबरीकार यांना एक प्रकारचा बोध करण्याचीच आहे. हे दिसून येते.

#### \* निष्कर्ष :

पेशवाईचा अस्त ज्ञाला आणि इंग्रजीसत्ता हिंदुस्थानवर आली. अब्बल इंग्रजी कालखडात त्यांच्या वैज्ञानिक दृष्टी बरोबर अनेक गोष्टी भारतात आढऱ्या. भार्षातरीत स्वरूपाचे साहित्यही येऊ लागले. या शिवाय मुद्रणकला ही तर्वात महत्वाची गोष्ट भारतात येऊ दाखल ज्ञाली. त्यामुळे वृत्तपत्र, मासिके, साप्ताहीके, यांच्या विकासाला निश्चितव हातभार लागला. १८३१ मध्ये "दर्पण", १८४० मध्ये "प्रभाकर", १८४१ मध्ये "ज्ञानोदय", १८४९ मध्ये "ज्ञानप्रकाश" या सारखी कांही मासिके, वृत्तपत्रे मराठी वाढः मयात निर्माण ज्ञाली. याच वृत्तपत्रांनी व मासिकांनी समाजपुरोधनाचे महत्वाचे कार्य केले. या वृत्तपत्रातून स्फूट लेखन येऊ लागले. हेच स्फूट लेखन पुढे निबंध म्हणून प्रसिद्ध झाले. याकेळी फारशी वाढः मय-कला आपल्याकडे अस्तित्वात नव्हती. समाजातील सामाजिक, राजकीय, धार्मिक विषयावर लेख लिहिले जात होते. कोठूनही विषयाला सुरवात करून, मुळ्य विषयाला अनुसरून विषयाची मांडणी केली जात होती. महत्वाच्या मुद्यावर परत परत विवेचन करून तो आशय समाजमनावर रुजविण्याचा प्रयत्न केला जात होता. असे एकंदर या काळातील निबंधाचे



स्वरूप होते. कोणत्याही लहानमोठ्या विषयाचे भाषातर केले जात होते. यासाठी "मराठी बानप्रसादक" या मासिकांने मराठी निबंध वाढःमय विकसित करण्यास चांगलाच हातभार लावला होता. कृष्णशास्त्री चिपळुणकर, बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग, भाऊ महाजन, लोकहितवादी, बाबा पदमनजी, मिसेस फरार, यासारख्या निबंधकारानी मराठी निबंधाचे प्राथमिक स्वरूप निश्चित केले. नीती बोध, सामाजिक सुधारणा, धर्मविषयक विचार, व्यवहारिक उपदेश, यासारखे विषय तात्कालीन निबंधकारानी निवडले. "स्वदेशी लोकामध्ये विलायतेतील विद्याचा अऱ्यास अधिक व्हावा आणि या देशाची समृद्धी व येथील लोकांचे कल्यान या विषयी स्वतंत्रतेने व उघड रितीने विचार करावयास स्थळ व्हावे, मनोरंजन करणे, चालते काळाचे वर्तमान कळविणे, आणि योग्यतेसै येण्याचे मार्ग दाखविणे. या गोष्टीची दर्पणकारास मोठी उत्कळा आहे. म्हणून या गोष्टी साध्य होण्यासाठी जितका प्रयत्न करवेल तितका ते करतील."<sup>१५</sup> या दर्पणाच्या पहिल्या अंकाच्या केळी जांभेकरानी काढलेले उदगारच वरील निबंधाचे स्वरूप व विषय निश्चित करतात.

=0=0=0=0=0=

संदर्भ - सूची

---

- (१) फडकूले निर्मलकुमार : "लोकहितवादी कला आणि कर्तृत्व"  
कॉन्स्टिनेन्टल प्रकाशन, पुणे.  
पहिली आवृत्ती, १९७३,  
पृष्ठ क्र. २६
- (२) तत्रैव : पृष्ठ क्र. २६
- (३) फाटक म.वि. : "मराठी निकंध"  
महाराष्ट्र ग्रंथ भाडार, मुंबई.  
पहिली आवृत्ती, १९५०  
पृष्ठ क्र. ४५
- (४) सरदार गं.बा. : "बर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका"  
मॉर्डन बुक डेपो, पुणे.  
तिसरी आवृत्ती, १९७१  
पृष्ठ क्र. ९१
- (५) इनामदार ना.र.(संपा.): "लोकहितवादीची शतपत्रे"  
कॉन्स्टिनेन्टल प्रकाशन,  
पुणे.  
दुसरी आवृत्ती, १९६०  
पृष्ठ क्र. २७८

- (६) फडकूले निर्मलकुमार : "लोकहितवादी कला आणि कर्तृत्व"  
"उनि", पृष्ठ क्र.७४
- (७) क-हाडकर के.सी. : "बाबा पद्मनजी कला आणि कर्तृत्व"  
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती  
मंडळ, मुंबई.  
पहिली आवृत्ती, १९७९.  
पृष्ठ क्र.३२०
- (८) सरदार गं.बा. : "अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका"  
"उनि" पृष्ठ क्र. १०४.
- (९) फडकूले निर्मलकुमार : लोकहितवादी कला आणि कर्तृत्व"  
"उनि" पृष्ठ क्र. ११९.
- (१०) जोग रा.श्री.(संपा.) : "मराठी वाङ्मयाचा इतिहास"  
(खंड चौथा)  
महाराष्ट्र साहित्य परिषद,  
पुणे.  
दुसरी आवृत्ती, १९७३.  
पृष्ठ क्र. ५३२ - ३३०
- (११) फाटक म.वि. : "मराठी निबंध"  
"उनि" पृष्ठ क्र. १२७
- (१२) जोग रा.श्री.(संपा.) : "मराठी वाङ्मयाचा इतिहास"  
(खंड चौथा)  
"उनि", पृष्ठ क्र.५०३.

- (१३) फडकुले निर्मलकुमार : "लोकहितवादी कला आणि कर्तृत्व"  
 "उनि", पृष्ठ क्र. ७७.
- (१४) जोग रा.श्री.(संपा.) : "मराठी वाड्यमयाचा इतिहास"  
 (खंड चौथा)  
 "उनि", पृष्ठ क्र. ४८९.
- (१५) तत्रैव : पृष्ठ क्र. ६३.

=0=0=0=0=0=